Victims of terrorism do not sit down with perpetrators, says Jaishankar

In 1st visit by a Pak FM in a decade, Bilawal said both nations must sit for talks on terrorism

EDIT: Perils of new

multilateralism 9>

SURHAYAN CHAKRARORTY New Delhi, 5 May

n a strong rebuttal to vising Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto Zardari's suggestions that both nations should sit down to dis-India had been a victim of Pakistan- mean, they are committing acts of tersponsored terrorism and

will not engage in discussions on the issue with the very country responsible for it.

together with perpetrators of terrorism. They defend themselves, counter acts of terrorism, call it out and deligitimise it, and that is what will happen," Jaishankar said, on the sidelines of the first foreign ministers' meet of the Shanghai Cooperation Organization (SCO) in Goa.

In a press conference with the Pakistani media, Zardari had stressed earlier in the day that Pakistan itself has been affected by terrorism, and that taking eyes off terrorism would be detrimental to the security interests of the grouping. "To come here, cuss the issue of terrorism, External and preach these hypocritical words Affairs Minister S Jaishankar said as though we are in the same boat... I

> rorism," Jaishankar said. Zardari is the first senior leader from the neighbouring country to visit

India in almost 12 years. "Victims of terrorism do not sit In 2011, Pakistan's then foreign minister Hina Rabbani Khar had visited India to hold talks with then external affairs minister S M Krishna. No bilateral meetin took place between Zardari and Jaishankar at the two-day SCO event.

"As the foreign minister of an SCO member state, Mr. Bhutto Zardari was forms, including cross-border terror-



Foreign Minister S Jaishankar (fourth from left) with his counterparts from SCO members, in Panaji on Friday

justifier and I'm sorry to say, as a spokesperson of as a terrorism industry, which is the mainstay of Pakistan, his positions were called out and were countered, including at the SCO meeting itself," he said.

India urged all SCO members to focus on stopping terrorism in all its

treated accordingly. As the promoter, ism, in an apparent reference to Pakistan. Zardari had said the SCO countries should not get caught up in "weaponising terrorism for diplomatic point scoring". Jaishankar retorted that this reflected the mindset of the Pakistani administration, which views terrorism as a normal fact of life. "Don't meetings in the territory can't be know if peace is a destiny, but te-

Zardari had said India's decision to end the special status of Jammu & Kashmir has undermined the environment for holding Pakistan-India talks.

Jaishankar said J&K "was, is, and will always be a part of India", and Islamabad's reservations with G20 debated with a country which is not a rrorism can't be one." Jaishankar said. G20 member.

5 soldiers killed in blast in J&K anti-terror ops

Rajouri, 5 May

Five Army personnel were on Friday in an explosion triggered by terrorists in the thickly forested Kandi area

in Jammu and **Twin border** Kashmir's Rajouri districts in J&K district where an have seen 7 operation was under- major terrorist way to flush out ter- incidents since rorists, officials said. **October 2021** The operation,

presence of a group of terror-Dhurian of Poonch district last Jammu region last month". month, in which five security personnel were killed.

incidents since October 2021 from the spot.

which 29 people, including 22 Army personnel,

have been killed. As the anti-terrorist operkilled and a major was injured ation was underway, mobile internet facilities in the

> pended. According to a statement from the Army's Northern Command in the morning, its personnel been conducting "relentless intelli-

still underway, was launched gence-based operations to following inputs about the flush out a group of terrorists involved in an ambush on an ists involved in an ambush on Army truck in the Tota Gali an Army truck in Bhata area of Bhata Dhurian in

Officials said additional troops of the Central Reserve Before Friday's attack, the Police Force (CRPF) and the twin border districts of Army were inducted into the Poonch and Rajouri have witarea to put it in tight cordon nessed seven major terrorist so that terrorists do not escape

RANE (MADRAS) LIMITED

Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and year ended March 31, 202

_	Particulars	Standalone				Consolidated			
S.		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
No		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
1	Total Income from Operations	560.82	451.86	2,123.56	1,555.00	621.56	505.43	2,354.44	1,741.92
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	31.91	25.10	127.78	51.47	22.96	5.87	70.12	(21.18)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(191.37)	25.10	(98.11)	51.47	13.91	5.87	58.46	25.53
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(195.73)	16.70	(126.54)	36.61	9.54	(2.54)	30.02	10.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	, ,		, ,			, ,		
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(196.21)	16.76	(127.82)	36.65	5.81	(2.44)	13.51	16.24
6	Equity Share Capital	16.27	16.27	16.27	16.27	16.27	16.27	16.27	16.27
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited								
	Balance Sheet of the previous year	-	-	230.84	358.66	-	-	225.38	211.87
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)								
	(Not annualised for the quarter)								
	1. Basic:	(120.34)	10.33	(77.80)	23.94	5.87	(1.57)	18.46	6.97
	2. Diluted:	(120.34)	10.33	(77.80)	23.94	5.87	(1.57)	18.46	6.97

Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated audited Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 05, 2023. Exceptional item represent Rs. 2.61 crores expenditure incurred towards Voluntary Retirement Scheme during the guarter ended December 31, 2022.

During the quarter and year ended March 31, 2023, the Company had assessed the carrying value of its investments in a subsidiary and considered the fair value changes thereto resulting in a reduction in the carrying value aggregating to Rs. 223.28 crores being shown as an exceptional item for the quarter and year ended March 31, 2023. In order to carry out the above assessment, projections of future cash flows of the operating step-down subsidiary based on the most recent long-term forecasts, including selling price and related volumes.

As at March 31, 2023, on account of changes in market conditions and rising cost of capital, the Group has assessed the recoverable amount of the net assets of Rane Light Metal Castings Inc. ('LMCA') the step-down subsidiary of the holding company which represents a single cash generating unit (CGU). Based on such assessment, the Group has recorded an impairment charge of Rs. 9.05 crores as an exceptional item in its consolidated financial results during the quarter and year ended March 31, 2023.

The Company's subsidiary in the U.S., (LMCA') was entitled to certain economic relief provided by the U.S. government in order to manage the impact of COVID-19 pandemic. Pursuant to such economic relief schemes, during the year ended March 31, 2022, LMCA received an approval for forgiveness of the paycheck protection program loan ('PPP Loan') from the U.S. Small Business Administration (SBA) for an amount of USD 2.63 million (INR 19.45 crores). Further, LMCA was eligible for employee retention credit (ERC), from the U.S. Internal Revenue Service during the year ended March 31, 2022 for an amount of USD 3.66 million (INR 27.26 crores). The aggregate amounts of such relief have been recorded as an exceptional income in the consolidated results for the year

During the year ended March 31, 2022, the Company has received Rs. 30 crores from Rane Holdings Limited as warrant exercise price towards conversion of the outstanding 16,99,958 warrants issued on preferential basis and has allotted equivalent equity shares of Rs. 10 each fully paid up on August 12, 2021 to the extent of 8,49,979 shares and on January 11, 2022 to the extent of 8,49,979 shares. Consequently, the issued and paid up capital stands increased by 16,99,958 equity shares of Rs. 10 each fully paid-up.

May 05, 2023

6 Piramal

PIRAMAL ENTERPRISES LIMITED

CIN: L24110MH1947PLC005719 Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla West, Mumbai 400070

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

Sr. No.	Particulars	Three months ended 31/03/2023	Three months ended 31/12/2022	Corresponding three months ended 31/03/2022	For the year ended 31/03/2023	Previous year ended 31/03/2022
140.	,	Refer Note 3	(Unaudited)	(Restated) Refer Note 3	(Audited)	(Audited, Restated)
1	Revenue from operations	2,131.71	2,811.24	2,346.78	8,934.30	7,725.50
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional items and share of net profit of associates and joint ventures)	(206.80)	59.37	(251.06)	(2,464.34)	1,627.50
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after share of net profit of associates and joint ventures (after Exceptional items)	(193.69)	113.48	(82.18)	5,990.53	2,068.43
4	Net Profit/(Loss) for the period after tax and share of profit/(loss) of associates (after Exceptional items)	(195.87)	3,545.37	150.53	9,968.58	1,998.77
5	Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(193.42)	3,778.68	(42.26)	10,099.79	2,071.71
6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2/- each)	47.73	47.73	47.73	47.73	47.73
7	Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (not Annualised)					
	1. Basic:	(8.21)	148.55	4.59	417.68	80.70
	2. Diluted:	(8.21)	148.54	4.58	416.30	80.40

Notes:

Place: Mumbai

Date: May 05, 2023

1. Additional information of the Company on standalone basis is as follows:

(₹ in crores)

Sr.	Particulars	31/03/2023 31/12/2022		Corresponding three months ended 31/03/2022	For the year ended 31/03/2023	Previous year ended 31/03/2022	
		Refer Note 3	(Unaudited)	(Restated) Refer Note 3	(Audited)	(Audited, Restated)	
1.	Total Income from continuing operations	189.05	3,773.91	834.52	4,837.13	2,820.22	
2.	Total Income from discontinued operations	-	-	313.49	-	1,151.29	
3.	Profit / (Loss) before tax from continuing operations	(10.48)	2,950.61	267.37	14,310.90	1,177.24	
4.	Profit / (Loss) before tax from discontinued operations	-	-	19.80	-	37.50	
5.	Profit / (Loss) after tax from continuing operations	(56.88)	2,892.20	244.00	14,333.30	964.20	
6.	Profit / (Loss) after tax from discontinued operations	-	-	17.32	-	33.48	

2. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.piramal.com).

3. The figures for the current quarter and quarter ended March 31, 2022 (restated) are balancing figures between audited figures of the whole financial year ended March 31, 2023 and March 31, 2022 (restated) respectively, and the published year to date figures upto 3rd quarter ended December 31, 2022 and December 31, 2021 (restated).

> For Piramal Enterprises Limited Ajay G. Piramal

Chairman

Amazon Pay, Hero FinCorp, 20 others get FinMin nod

AADHAAR-BASED VERIFICATION OF CLIENTS

The Finance Ministry has Birla Housing Finance, Tata (India) and Hero FinCorp, to Housing Finance. undertake Aadhaar-based authentication of clients. ministry,

through a notification, said these 22 companies, which are already reporting entities under the PMLA, will be able to verify the identity of clients and beneficial owners' details using their Aadhaar numbers.

These 22 financial companies include Godrej Finance, Amazon Pay (India), Aditya

allowed 22 financial compa- Motors Finance Solution, IIFL nies, including Amazon Pay Finance and Mahindra Rural Nangia Andersen LLP

Partner Sandeep Jhunjhunwala said that while Aadhaar authentication of clients is made modes of verification for banking companies,

the Prevention of Money Laundering Act (PMLA) provides that Aadhaar authentication can also be adopted by reporting entities other than banking companies as may be notified by the Centre. mode of verification.

"Accordingly, the CG has notified a list of 22 financial institutions/intermediaries, which are permitted to use Aadhaar authentication to verify the identity of clients/ beneficial owners," Jhunjhunwala said.

The other modes of verification prescribed under the available as one of the Money Laundering Act include offline verification under the Aadhaar Act, use of a passport and any other officially valid document or modes of identification as may be notified by the central government, and the client has a voluntary choice to opt for the

▶ FROM PAGE 1

Apple...

Though the sales fell 2.5 per cent in the period, the company had warned investors to expect a drop of roughly twice ments slide for Apple, the firm that. Quarterly earnings per diluted share at \$1.52 remained unchanged YoY.

Cook during the analysts call said: "We were particularly PC (including laptops and pleased with the performance desktops) segment in India is we saw in emerging markets and achieved all-time records in Mexico Indonesia the Philippines, Saudi Arabia, Turkey, and the UAE, as well records, including in Brazil, Malaysia and India."

Its India performance comes on the back of impressive growth that the company

has seen in the recent past. Apple's overall market share for smartphones in 2022 stood at 4.6 per cent, with total shipments coming in at 6.7 million for the year, according to data from IDC, a market intelligence platform. Despite being nowhere near the top five overall — which is occupied by the likes of Xiaomi, Samsung, vivo, realme and OPPO — Apple has been the top dog in the premientry-level (sub-\$150) shipwhen it was behind touching 6.3 million in 2022, according to IDC.

"We've got a number of channel partners in the country (India) as well that we're partnering with, and we're very happy with how that's going overall," Cook said. "I am hopeful that we can convince some cial behemoths. number of them to buy an iPhone and we'll see how that works out. But right now, it's working out well," he said.

The tech giant has also Indian market by way of refurnology market research firm, signposts an 11 per cent share for refurbished iPhones in 2022, up from 3 per cent the previous year. Besides smart-

into India's top five personal computer companies' ranking for the first time in the fourth quarter of CY22.

Experts that Business Standard spoke to said that although the first quarter of CY23 may have seen the shipcan increase its market share from the current fifth position to fourth by the end of this year. Apple's presence in the skewed towards MacBooks.

part of any of the MSCI indices for foreign portfolio investors (FPIs). However, HDFC is part ter sent on Friday. of the MSCI India index due to sufficient FPI investment legroom. The foreign shareholding in the merged entity, according to the current shareholding pattern, stood at 18.04 per cent at the end of March. required for reserved seats, as This paves the way for the (merged entity) stock's entry into the MSCI index. "With the foreign room at 18 per cent as of end-March, the LIF will only increase to 100 per cent once been on an incremental path foreign room crosses 25 per towards cornering a bigger cent. That could be some time piece of the smartphone pie in away. We expect passive MSCI India. The iPhone maker has selling of around 13 million shares of HDFC Bank at the um segment, which is picking time of merger completion," up steam due to a decline in said analysts Brian Freitas of marily failed and defaulted in Periscope Analytics, who pubments. The firm's premium lishes on Smartkarma. In the smartphone shipments bal- run-up to the merger between looned from 1 million in 2018 HDFC Bank and HDFC, the told Railway Board in his letter Street was keenly tracking the Samsung and OPPO — to reach FPI shareholding pattern and 4.7 million in 2021, before MSCI announcements, given its large implications from the Mishra had said in the letter. ETF flow point of view. Suresh Ganapathy, head of financial services research at Macquarie Capital, said with MSCI making a formal announcement, the focus would now shift to the fundamentals of the finan-

Nuclear...

Factory-built and ready-toshift, each SMR produces up to recently made inroads into the 300 megawatts (MW) and requires less capital, time and bished devices. Data from land than conventional reacthese presses, who have long Counterpoint Research, a tech- tors. They can also safely be experience of printing, shall deployed in populated areas, the officials said.

State-run Nuclear Power Corp of India (NPCIL) and for gainful utilisation," it said. Bharatiya Nabhikiya Vidyut phones, the tech giant broke Nigam are the only two nuclear More on business-standard.com

power generators in India. Thermal power company NTPC and oil marketing firm Indian Oil Corp, both government-controlled, have formed partnerships with NPCIL for

Rlys...

nuclear power.

The All India Railwaymen's Federation (AIRF) has opposed the order and has written to the Railway Board to withdraw it immediately. "Unfortunately, the issue of redeployment of the staff or their retaining ha never been discussed with the Organized Labour, which is a as a number of March quarter Currently, HDFC Bank is not deviation from the prevalent practice regarding closure of due to less investment legroom the Railway Establishments," the federation alleged in its let-

> The number of employees likely to be affected by the move is 887.

According to estimates of the AIRF (2020), as for paper tickets, about 200 million are also more than 3,000 million for unreserved ones every year. In the UTS, the union has calculated digital tickets to be

only 2 per cent of the total. "So far as the experience of outsourced private printers is concerned, the example of Western Railway can be quoted; where work on printing tickets was assigned to Axis Media, Mumbai, which sumtimely printing and supply,' Shiva Gopal Mishra, general secretary of the federation, had in 2020. Western Railway was compelled to request other railway zones on the matter,

The disagreements then resulted in halting the closure.

The cost of printing in the railway presses works out to 11 paise per ticket, which is below the market price, the union said. However, the official quoted above said outsourcing would prove to be cheaper for the national transporter. The ministry has ordered the staff of these printing presses will be re-deployed. However, the federation has issues with this. "The manpower available in also be rendered surplus, resulting in various problems of their proper redeployment

मुंबई लक्षदीप 🔇

मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा बळी

ध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५० हून अधिक धक्कादाय माहिती पुढे आलीय. यासोबतच राज्यात सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. दरम्यान राज्यातील परिस्थिती सुरळीत व्हावी यासाठी सैन्य आणि आसाम रायफल्सचे १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

मणिपूर हिंसाचारसात अनेक लोक मारले गेले आहेत. यापैकी चुराचंदपूर जिल्हा रञ्गालयाच्या शवागारात आणि इम्फालच्या

उत्तर सोलापूर,

माढा, मंगळवेढा,

बार्शी तालुक्यांचा

सोलापूर , दि.६

बदल्यांचा मोसम

तहसीलदार रूजू झाले

अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

आहे. उत्तर सोलापूर

व बार्शी प्रांताधिकारी

पदासाठी

हेमंत

माढा

रुवाती

इतर

आहे.

फक्त

पदभार

प्रांताधिकारी

अप्पासाहेब

रजेवर गेले

कार्यालयाचीही

अक्कलकोटसाठी

अशीच अवस्था आहे

पंढरपूर

स्वतंत्र अधिकारी आहे.

सोपविण्यात आला आहे.

उत्तर सोलापुर व बार्शी

प्रांताधिकारी हेमंत निकम

यांची बदली झाली.

सुरुवातीचे काही दिवस

उपजिल्हाधिकारी नागेश

पाटील यांच्याकडे पदभार

देण्यात आला. त्यानंतर

त्यांच्याकडून मंगळवेढा

प्रांताधिकारी अप्पासाहेब

समिंदर यांच्याकडे पदभार

देण्यात आला. पण ते सुद्धा

रजेवर गेल्यानंतर आता

महसूल उपजिल्हाधिकारी

विठ्ठल उदमले यांच्याकडे

जबाबदारी सोपविण्यात

आली.

झाला असून

प्रांताधिकारी

निकम,

कदम

मंगळवेढा

समिंदर

आहेत.

ठिकाणी

सोपविला

भूसंपादन

आणि

सोलापूर,

भार प्रभारीवरच

अधिकाऱ्यांकडे

प्रांताधिकारी

भार प्रभारींवर!

जवाहरलाल नेहरू आयुर्विज्ञान संस्थेत प्रत्येकी १५ मृतदेह ठेवण्यात आले आहेत. तर प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत २० हुन अधिक मृत्यूंची खातरजमा केलीय. यासोबतच गोळीबारात जखमी झालेल्यांवर राग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तणावग्रस्त भागात अडकलेल्या एकूण १३ हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांना लष्कराच्या छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. इम्फाल शहरातील प्रमुख चौकात व रस्त्यांवर लष्कराच्या तुकड्या, शीघ्र कृती दल, आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे



जवान तैनात करण्यात आले होते. आता इम्फाल खोऱ्यातील स्थिती सामान्य होत आहे. शनिवारी येथील दुकाने व बाजार सुरू होते. लोक खरेदीसाठी बाहेर पडले होते. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ होती. इंफाल पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात गुरुवार-शुक्रवारी रात्री आग लावण्याच्या किरकोळ घटना

मैतेई समुदायाकडून मणिपुर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचा मुद्धा उपस्थित करण्यात आला होता. याचिकेत म्हटले होते की, १९४९ मध्ये

सर्व लोकांना सचना देण्यात येते की. सदनिका क्र

ए – १२ आणि सदनिका क ए – १२ – बी तिसरा

मजला, श्री ओम शिवम को. ऑ. हौ. सो. लि; केशव

पार्क, उत्तन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे ४०११०१

अनुक्रमे क्षेत्र २८५ चौ. फुट कार्पेट आणि क्षेत्र ४९

चौ. फुट कार्पेट, ह्या सदिनका मिळकती आमचे

अशील श्री. मार्शल कुटीन्हो यांच्या मालकीच्या

करारनाम्यान्वये आमचे अशील यांनी मे

सिद्धिविनायक बिल्डर्स यांच्याकडून वरील

सोसायटीमध्ये स्थित सदनिका क्र. १२ ज्यात वरील

दोन्ही सदनिका एकत्रित आहेत विकत घेतल्य

सदरचा करारनामा दुय्यम निबंधक ठाणे ४

यांचेकडे नोंदणीकृत असून, त्याचा दस्त क्र. टनन

४ / २६२१ / १९९५ असा आहे. दोन्ही सदनिका

एका करारनाम्यान्वये विकत घेण्यात आल्या परंत

सोसायटी मध्ये दोन्ही सदनिकांची नोंद अनुक्रमे

सदनिका क्र. ए – १२ आणि ए – १२ – बी अर्श

आहे. पुढे मीरा भाईंदर महानगरपालिकेच

मालमत्तां कर दोन्ही सदनिकांसाठी वेगवेगळा येत

असून, त्यांच्याकडे त्याची नोंद ए – १२ आणि ए

१३ अशी आहे. त्याच प्रमाणे वरील दोन्हीं

मिळकतींना वेगवेगळे वीज मीटर असून,

त्यांच्याकडे देखील नोंद सदनिका क्र. ए – १२

आणि ए – १३ अशी आहे. आणि आमच्य

अशिलांनी सदनिका क्र. ए – १२ – बी (म्हणजे

एम.बी.एम.सी आणि वीज मीटर प्रमाणे ए – १३) ही

प्रदनिका मिळकत बक्षीस पत्रान्वये त्यांच्या पत्नीस

सौ. जुलीयाना कुटिन्हो ह्यांना दिली आहे त्याचा

दस्त क्र. टनन ४ / ५०५८ / २०२३. दि

२७/०३/२०२३ असा आहे. तरी या बाबत जर

कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती

भामच्या खालील पत्त्यावर १४ दिवसांचे आत

नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील

कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी

कोणाचीही कोणतीही तकार ऐकन घेतली जाणा

मंदार असोसीएटस ॲडव्होकेटस

पत्ताः बी – १४. शांती शोप्पिंग सेंटर

रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

१९/०६/१९८९

रोजीच्या

आहेत. दि.

मणिपूर भारताचा हिस्सा बनले होते. त्यापूर्वी मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा होता. मात्र त्यानंतर समुदायाला यादीतून बाहेर काढले गेले. शेड्यूल ट्राइब डिमांड कम ेटी मणिपुरने (एसटीडीसीएम) हायकोर्टात युक्तीवाद केला की, २९ में २०१३ रोजी केंद्र सरकारने राज्य सरकारकडून मैतेई किंवा मीतेई समुदायाशी संबंधित सामाजिक-आर्थिक आणि एथनोग्राफिक अहवाल मागितला होता. मात्र राज्य सरकारने यावर

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

CIN No : L72200MH2000PLC125359 HD-335, WeWork Enam Sambhav, C-20, G Block Rd,G Block BKC, Bandra Kurla Complex Mumbai MH 400051 IN

Statement of Audited Financial Results for the Quarte

and Year ended March 31, 2023

2.61 0.42 3.03

23.00 29.57

(26.55

(26.55

0.20 1.00 (27.74)

(27.74

Kund Lomplex Mumbau MH 400051 IN.
Tax expenses for the quarter and year ended 31/03/2022 reflect changes made vide Taxation Laws (Amendment) Ordinance
2019 as applicable to the Company.
Ind AS 116 'Leases' is not applicable to the Company.
The Company has examined the possible effects that may arise from the COVID-19 pandemic on the carrying amounts o

receivables, urbilled revenues, inventory, investments, right of use assets and intangible assets. While estimating the possibiliture uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the Company, has used internal and extern sources of information including credit reports, economic forecasts and consensus estimates from market sources. The Company has carried out sensitivity analysis on the assumptions used and based on current estimates, expects that it carrying amounts of the aforementioned assets will be realized. The impact of COVID-19 on the Company's financial result.

ay differ from that estimated as at the date of approval of these financial results.
e figures for the earlier periods have been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with the

the full financial year 2022-23 & 2021-22 and the published unaudited year to date figures up to the third quarter ende

the full Inancial year 2022-23 & 2021-22 and the published unaudited year to date figures up to the third quarter ender 3/11/20202 respectively.

The Statutory Auditors of the Company have conducted audit of the financial results for the year ended 31/03/2023 pursuant to the requirement of Regulation s3 of the ESEI (LODR) Regulations, 2015 and have given an unmodified opinion in their report. The financial results for the year ended 31/03/2023 have been extracted from the audited financial statements prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter. Thes financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the respective meetings held on 05/05/2023.

For and on behalf of the Board of Director.

rrent period.
res for the quarter ended 31/03/2023 & 31/03/2022 are the balancing figures between the audited figures in respect

3.44

4.10 5.98

(2.54)

(2.54

(2.54)

(2.54)

ised its Authorised Share Capital to 27.00 Crores during the year. aed its registered address to HD-335, WeWork Enam Sambhav, C-20, G Block Rd, G Block BKC, Bandr

9.00

1.13

enue from Operations

Depreciation and Amortisation Expenses

Other Expenses
Total Expenses [(a) to (e)]
ofit before Exceptional Items and Tax

(a) outrien tax
(b) Deferred Tax
(c) Earlier Year Tax Adjustments
Profit after Tax [5 - 6]
Other Comprehensive Income (net of tax)
Total Comprehensive Income for the
period [7+8]

penod | 7+8 | Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each) Other Equity (Excluding Revaluation Reserve) Earnings per equity share * (i) Basic (ii) Diluted

) Other Income) Total Income [(a) + (b)]

Year ended

(34.46)

(34.46)

0.20 1.00 (35.65)

(35.65)

(666.81)

Vipul Narendrabhai Chauha

10.39 17.29

303.55

303.55

260.83

260.83

(631.15)

कोणतीच कार्यवाही केली नाही त्यानंतर गेल्या २० एप्रिल रोजी हायकोर्टाने राज्य मैतेई आठवड्यांच्या आत समुदायाच्या मागणीवर करण्याचे निर्देश दिलेत.

> जाहीर नोटिस के हे **सदनिका क्र.**२०३, डी-विंग, दुसरा मजला, सेत्रफळ **४००** चौ. फुट बिल्टअप, **न्यू राधा गोकुल कॉ-ऑप. हौ. सो. ली.**, व्हिलेज**-तुळींज,** राधा नगर, नालासोपारा (पूर्व), लुका-वसई, जिल्हा-पालघर-४०१२०९ चे मालक आ माझे अशील मे. राजनिर्माण कन्स्ट्रवशन कंपर्न णि **श्री. नितीन रामचंद्र चेउलकर**, दरम्यान दिनांव ०२/०५/१९९४, नोंदणी दस्त क्र.वसई१-१२०३/१९९४ ना झाला होता, माझे अशील सदर दस्तावेज हरवलेले आणि परिश्रमपूर्वक शोध करूनही ते सापडत नाही. जर कोणत्याही व्यक्तीला विक्रीसाठीच्या हरवलेल्या मूळ करार बहल कोणाला काही माहित असल्यास अथवा कोणाला सापडल असल्यास व कुठे आहे याची माहिती असल्यास किंवा त्य सदनिकाचा संदर्भात कोणाचा हक्क, वावा, हस्ततिरण, विनिमय

ग़णखत, वारसा, ताबा, भाडेपट्टा असल्यास या सूचनेच्या प्रकाश ारखेपासून १५ दिवसांच्या आत निम्न स्वाक्षरीकर यांच्याकर

सही/- आर. एल. मिश्रा (वकील उच्च न्यायालय कार्या. क. २३, पहिला मजला, सनशाईन हाईटस, रेल्वे स्थानक नांक : ०७/०५/२०२३ जवळ, नालासोपारा (पूर्व), जिल्हा - पालघर -४०१२०

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SINGH MINHAS GAGANDEEP TO AHAD ALI (OLD NAME) TO AHAD LALALI SHAÌKH (NEW NAME) AS PER MINHAS GAGANDEEP SINGH DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SARBJEET TO SARABJEET KAUR LAL ALI MOMIN (OLD NAME) TO

LALALI SHAIKH (NEW NAME) AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS. SHADALI SOHEL POTRICK TO I HAVE CHANGED MY NAME FROM

SHADALI SUHAIL POTRICK NISHAT MOMIN (OLD NAME) TO I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS. NISHAD SHAIKH (NEW NAME) AS PER PADMINI RAKESH DUBEY TO PADMINI

RAAKESHH DUBEY AS PER RASHIDA ABDUL SAJEED HAVE DOCUMENT CHANGED OUR MINOR SON'S NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM CHAUDHARY ASAD ABDUL SAJID TO MEET KIRIT LANGALIYA (OLD NAME) CHAUDHARY ASAD ABDUL SAJEED TO MEET KIRIT LANGALIA (NEW AS PER DOCUMENTS.

NAME) AS PER DOCUMENTS. WE ABDUL SAJEED ABDUL HAI AND I HAVE CHANGED MY NAME FROM CHANGED OUR MINOR SON'S NAME REDDY SHANKAR (OLD NAME) TO U CHAUDHARY SAAD ABDUL SAJID TO SHANKAR REDDY (NEW NAME) AS CHAUDHARY SAAD ABDUL SAJEED PER DOCUMENTS. AS PER DOCUMENTS.

क्षेत्रिय कार्यालय, मुंबई वाशी: रुपा सफायर, ३रा मजला, प्लॉट क्र.१२, सेक्टर १८, सानपाडा स्टेशन समोर,

नवी मुंबई-४००७०५, महाराष्ट्र

हायपोथेकेशन डीड अंतर्गत बँकेला सुरक्षितता म्हणून वाहन हायपोथेकेशनच्या विक्रीसाठी जाहिर सूचना पुनियन बँक ऑफ इंडियाला हायपोथेकेशन अंतर्गत वाहनांची जाहिर लिलाव करून विक्री, ज्याचे वर्णन येथे अनुसूचीमध्ये केले आहे, देय . आणि पुढील व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीकरिता आयोजित केले जाईल. इच्छुक व्यक्ती संबंधित शाखा व्यवस्थापकाच्या पूर्वीच्या

नेयक्तीसह खाली स्वाक्षरी केलेल्या उपस्थितीत वाहनांची तपासणी करू शकतात. जसे आहे जे आहे आणि जसे आहे तसे या आधारावर आली आहे, खाली नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार, युनियन बँक ऑफ इंडियोच्या ताब्यात घेतलेले वाहन देय वसुलीसाठी आणि पुढील ऱ्याज, शुल्क आणि खर्च इ.करिता लिलावात विकले जाईल अनुसूची - (वाहनाचे वर्णन)

٠	नामपुरस्य साम् मार्टस्य समारास	Surdin Ken	711041144		
क्र.		व इसारा ठेव रक्कम	इरठे रक्कमेचे तपशिल		
१	श्री. अमोल बापू शिंदे	आरक्षित मूल्य	कुर्ला शाखा (३१७७०)		
	बजाज ऑटो रिक्षा	९५,०००/-	मोबा.क्र.९६१६४७७७९७		
	एमएच-०३-सीएन-५७७८, इंजिन क्र. एझेडवायडब्ल्यूएचजी०३०७२	इसारा रक्कम ठेव (इरठे)ः	खाते क्र.३१७७०१९८००५००००		
	चेसिस क्र.एमडी२ए२७एवाय४एचडब्ल्यूएचजी५९५१०	१०% आरक्षित मूल्यावर	आयएफएससी कोडः यूबीआयएन०५३१७७४		
	मॉडेल ः बजाज ऑटो रिक्षा आरई कॉम्पॅक्ट सीएनजी ४एस		कुर्ला मुंबई शाखा : मुंबई येथे देय		
2	मे. दिया टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	आरक्षित मूल्य	कुर्ला शाखा (३१७७०)		
	होंडा अमेझ	२,५०,०००/-	मोबा.क्र.९६१६४७७७९७		
	एमएच-०३-सीपी-०४४१, इंजिन क्र. एन१५ए१४०१४११२	इसारा रक्कम ठेव (इरठे):	खाते क्र.३१७७०१९८००५००००		
	चेसिस क्र.एमएकेडीएफ२५एसईएचएन२०००५४	१०% आरक्षित मूल्यावर	आयएफएससी कोडः यूबीआयएन०५३१७७४		
	कलरः ताफेता व्हाईट		कुर्ला मुंबई शाखा : मुंबई येथे देय		
	मॉडेल : होंडा अमेझ १.५ ईएमटी आय-डीटीईसी				
3	सुश्री. निशा असलम मुलानी	आरक्षित मूल्य	कोपरखैरणे शाखा (११६१२)		
	शेव्हरोलेट एन्जॉय एलएस	२,२५,०००/-	मोबा.क्र.९७६४९९५०७०		
	एमएच-४३-एआर-३४२५, इंजिन क्र .१०सीएल२झेड१४०३८००४५	इसारा रक्कम ठेव (इरठे):	खाते क्र.११६१२१९८००५००००		
	चेसिस क्र.एमए६एचबीईबीएडीएच०१८७०२	१०% आरक्षित मूल्यावर	आयएफएससी कोडः यूबीआयएन०९११६१५		
	कलरः व्हाईट		कोपरखैरणे शाखा : मुंबई येथे देय		
	मॉडेल ः शेव्हरोलेट एन्जॉय १.४ एलएस ८ एसटीआर				

पत्ता :- पे अँड पार्क, आर-सिटी मॉल समोर, वाधवा एमसीजीएम पार्किंग, घाटकोपर (प), मुंबई-४०० ०८६.

नेलावाच्या अटी आणि नियम: १) वाहनांची विक्री जेथे आहे जे आहे आणि जेथे आहे जसे आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय नाही आणि कोणत्याही

ठिकाण: सानपाडा

मुख्य व्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिय

लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण : दि.१२.०५.२०२३ रोजी स.११.०० वा. ते दु.०२.०० वा.

कारची वॉरंटी आणि नुकसानभरपाईशिवाय केली जात आहे. २) वाहनांचे तपशील (उदा. लिलाव विक्री सूचनेमध्ये निर्दिष्ट केलेली व्याप्ती आणि मोजमाप र्कैच्या सर्वोत्कृष्ट महितीसाठी सांगितले गेले आहे आणि बँक कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळण्यासाठी जबाबदार राहणार नाही, वास्तविक अस्तित्व आणि परिमाणे भिन्न असू शकतात. ३) बँकेने जारी केलेली लिलाव/विक्रीची सूचना ही सामान्य जनतेला त्यांच्या बोली सादर करण्याचे आमंत्रण भ्राहे आणि ती बनत नाही आणि बँकेच्या वतीने कोणतीही वचनबद्धता किंवा प्रतिनिधित्व असल्याचे मानले जाणार नाही. स्वारस्य असलेल्या बोलीदारांना मूचित केले जाते की त्यांनी बिड सबमिट करण्यापूर्वी मालमत्तेवर परिणाम करणारे दावे / देय रक्कम यांचे शीर्षक आणि सध्याची स्थिती याविषयी स्वतःची .वतंत्र चौकशी करावी. ४) लिलावात सहभागी होण्यासाठी, इच्छुक बोलीदारांनी आरटीजीएस/एनईएफटी/ रोख/डीडी/पे ऑर्डरद्वारे **१२.०५.२०२३ रोजी सकाळी ११.**०० वाजता युनियन बँक ऑफ इंडियाच्या बाजूने **१०%** राखीव किंमतीचा परतावा करण्यायोग्य **क्र.१,२,३ आणि** ४ साठी वर नमूद केलेल्या गाखांसाठी इरठे जमा करावा लागेल, सीलबंद कव्हरवर लिलाव विक्रीमध्ये भाग घेण्यासाठी बोली - लिलावाच्या नोटिसमध्ये नमूद केलेल्या खाते 🛭 मध्ये असे लेहिलेले असावे. ५) एकदा केलेल्या बोली रद्द किंवा मागे घेतल्या जाणार नाहीत. यशस्वी बोलीदाराने विक्री/लिलावाच्या तारखेपासून **७ दिवसांच्या** आत गोलीच्या रकमेच्या ९०% शिल्लक जमा करावी आणि इरठे परत केला जाणार नाही. यशस्वी बोलीदार / लिलाव खरेदीदाराने वरील विहित रकमेचा भरणा निर्धारित वेळेत न केल्यास, विक्री रद्द केली जाईल आणि आधीच भरलेली रक्कम (ईएमडीसह) जप्त केली जाईल आणि मालमत्ता पुन्हा विक्रीसाठी ठेवली नाईल. ६) वाहतुक, मद्राक शुल्क, नोंदणी शुल्क आणि इतर आनुषंगिक शुल्कासाठी लागू कायदेशीर शुल्क लिलाव खरेदीदाराने भरले जातील. ७) बँकेचा

MR.PRAFULL MOHAN GAIKWAI

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Notice is hereby given that 1) MR. SUDHIF

VIRENDRA SONTAKKE & 2) MR.SURENDRA VIRENDRA SONTAKKE & 3) MRS.SWARDA ANIL

IABADE are the legal heirs of Flat No.301/A, on the

Third Floor, admeasuring 527 Square Ft. (Built up

area) i.e 585 Square Ft. (Super Built up area) in the building Known as "VIRAR GOKUL CO-DPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" REGD

NO.TNA/(VSI)/HSG (TC)/ 13060 /2001-2002

New Survey No.302 Hissa No.2, also bearing Plo Number 1 to 6 together with the benefits of the road

and garden area and admeasuring in aggregate

5838.25 Sq.yds. equivalent to 4880.77 Sq.mtrs. Lying being and Situated at Village VIRAR, Virar West, District Palghar- 401303. And holding five Fully

paid-up shares of (Both inclusive) and bearing Share

Certificate No.10 of the face value of Rs.50/ Rupees Fifty Rupees Only) each bearing No. 046

To 050 (Hereinafter brevity's sake collectivel referred to as "THE SAID SHARE") respectively.

MR. VIRENDRA HARI SONTAKE & MRS

SNEHLATA VIRENDRA SONTAKE was the owner of the above flat died on 20-09-2015 and 03-01-2018

espectively and Leaving behind Three Legal heir e. 1) MR.SUDHIR VIRENDRA SONTAKKE (SON

2) MR.SURENDRA VIRENDRA SONTAKKI

The said legal heirs are interested to Transfer the said flat premises in the name i.e. MR. SURENDRA

All the banks, financial institution, person Etc. are

hereby requested to intimate to my clients or to me a

their counsel about any claim, whatsoever regarding the claims, Objections from any person having right, title, interest in the application property by way of

sale, mortgage, gift, lien, inheritance etc. against to

sell the said Flat premises to the intending purchase

with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections or

Date: 07/05/2023 B.com, LL.B, LLM
Advocate of Bombay High Court
(Sishorkunj Bldg No.1, Galla No. 11,Opp. Old Viva

/IRENDRASONTAKKE. (SON)

laim is their over it.

Office, Virar West 401303.

tructed on N.A land bearing

DATED 09-10-2001.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. देवराजभाई **लालजीभाई गहलोत** हे फ्लॅट क्र.२०३. २रा मजला क्षेत्रफळ २८५ चौ.फू. (बिल्टअप), परेश को.हौ.सो लि. म्हणून ज्ञात सोसायटी, नोंदणी क्र.टीएनए (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/११२७७/१९९९-२००० दिनांक २९.११.१९९९, अनुक्रमांक १४१ ते १४५ धारव गगप्रमाणपत्र क्र.२९. नवघर रोड. भाईंदर (पर्व), तालक व जिल्हा ठाणे-४०११०५ येथील जागेचे मालक/सदस् आहेत. **मे. स्वीट लॅण्ड डेव्हलपर्स** आणि <mark>श्री. देवराजभा</mark>ई लालजीभार्द गेहलोत यांच्या दरम्यान दिनांव २४.०८.१९९० (बिल्डर करारनामा) झाला होता. सद मुळ प्रथम करारनामा हरवले आहे

गर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा असल्यास त्यांन लेखी स्वरूपात दस्तावेजी प्रगठ्यांसह त्यांचे आक्षेप सद सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथ अशा व्यक्तींचे दावा सदर फ्लॅटवरील त्याग केले आहेत असे समजले जाईल याची नोंद घ्यावी. दिनांक: ०७.०५.२०२३

वकील उच्च न्यायालय मुंबई बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंदर (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.

PUBLIC NOTICE

Floor, A Wing, Bodhgaya Co.op. Hsg, Soc. Ltd, Near Chakreshwar Talav,

Chanakya Nagari, Samel Pada Nallasopara West, Tal-Vasai, Dist

Palghar-401203 which was sold and transferred to my client from SAI PRABHAT CONSTRUCTION

COMPANY through its partner Shri

Praviin Premji Vira by way of agreement for sale on dated 23rd May 2000 Whereas Babaji Gangaram Haram have purchased the said flat from SAI PRABHAT CONSTRUCTION

COMPANY through its partner Shri

Praviin Premii Vira by way of Agreement for Sale dated 23rd May 2000 And

whereas the said Original Agreement of Sale dated 23rd May 2000 which was in

possession of my client and same has

been lost/misplaced by my client and

bearing No. 1173/2023 dtd. 20/04/2023

has been lodged with the Borivali Police

Any person found or having claim/ objection, right, title or interest of any

nature whatsoever in the above said Flat

premises and with regard to aforesaid

transfer by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage,

charge, lien, trust, possession easement, attachment or otherwise

howsoever should intimate their

objections, if any in writing within 14 days

from the publication of this notice failing to

which, the claim of the such person/s, i

any, will deemed to have been waived

and/or abandoned for all intents and

Dhamendra Gupta, Advocate

Shop No. 9, Ajanta Square Mall, Market Lane, Borivali (W), Mumbai - 400092.

was lodge

missing N.C. complaint

bearing Flat No.204, Second

तिकाण : मीरा रोड

उप-विधी क्र.३५ अन्वये जाहीर सूचना

दि. ०७.०५.२०२३

तळमजल्यावरील गॅरेज क्षेत्रफळ २४० चौ.फ .०५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र असलेली जागा nstructions of my client Babaji Gangaram Haram, is the absolute owner of Flat गौरी प्रदीप देशमुख हे आहेत.

> सन्नीत शिवेश्वरकर यांना सद्र मालमत्तेतील त्यांचे ५०% शेअर्स, अधिकार, हक व हित मुक्त करण्याची इच्छा आहे.

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या प्रोसायटीच्या भांडवलं/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी . असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतृदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय/विकलांच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सव

सही/- मा. सचिव व्ही. कदम असोसिएटस यांचे मार्फत वकील विक्रम कदम कार्यालय: खोली क्र.६, तळमजला, लक्ष्मी निवास बी३ इमारत, जे.के. सावंत_मार्ग,

Piramal

ापरामल एन्टरप्रायजस ।लामटड

CIN: L24110MH1947PLC005719

नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. दुर.क.:०२२-३८२०३०००/४०००, फॅक्स क्र.०२२-३८०२३०८४, ई-मेल:complianceofficer.pel@piramal.com; वेबसाईट: www.piramal.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

\perp		(********)								
3	अ.		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले			
Ā	क.		तिमाही	तिमाही	संबंधित तिमाही	वर्ष	मागील वर्ष			
		तपशील	३१.०३.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२			
			संदर्भ टीप ३	(अलेखापरिक्षित)	(पुर्ननमुद)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित			
					संदर्भ टीप ३		पुर्ननमुद)			
c	٩.	कार्यचलनातून एकूण महसूल	२१३१.७१	२८११.२४	२३४६.७८	८९३४.३०	७७२५.५०			
;	₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक								
L		बाब आणि सहकारी व संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफ्याचे शेअरपूर्व)	(२०६.८०)	49.30	(२५१.०६)	(२४६४.३४)	9६२७.५०			
3	₹.	कर व सहकारी व संयुक्त भागीदारीचे नफा/(तोटा)चा हिस्सा नंतर								
		कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(१९३.६९)	993.8८	(८२.१८)	५९९०.५३	२०६८.४३			
٤	8.	कर व सहकारी नफा/(तोटा)चा हिस्सा नंतर कालावधीकरिता								
		निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(१९५.८७)	३५४५.३७	940.43	९९६८.५८	988८.७७			
U	۹.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा (करानंतर)								
		व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(१९३.४२)	३७७८.६८	(४२.२६)	900९९.७९	२०७१.७१			
8	ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/-प्रत्येकी)	80.03	80.03	80.03	80.03	80.03			
U	9.	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)								
		१. मूळ	(८.२१)	98८.५५	8.49	४१७.६८	00.00			
L		२. सौमिकृत	(८.२१)	98८.५8	8.4८	४१६.३०	۷۵.80			
- 1										

. कंपनीचे एकमेव तत्वावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः (रु.व					
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
	तिमाही	तिमाही	संबंधित तिमाही	वर्ष	मागील वर्ष
तपशील	39.03.2023	३१.१२.२०२२	३१.०३.२०२२	39.03.2023	३१.०३.२०२२
	संदर्भ टीप ३	(अलेखापरिक्षित)	(पुर्ननमुद)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित
			संदर्भ टीप ३		पुर्ननमुद)
अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८९.०५	३७७३.९१	८३४.५२	8८३७.१३	२८२०.२२
खंडीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	_	-	३१३.४९	_	9949.28
अविरत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा)	(90.8८)	२९५०.६१	२६७.३७	98390.90	9900.28
खंडीत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा)	-	ı	98.८0	_	30.40
अविरत कार्यचलनातून करानंतर नफा/(तोटा)	(५६.८८)	२८९२.२०	२४४.००	98333.30	९६४.२०
खंडीत कार्यचलनातून करानंतर नफा/(तोटा)	_	-	90.32	_	33.8८
	तपशील अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न खंडीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न अविरत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा) अविरत कार्यचलनातून करानंतर नफा/(तोटा)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ संदर्भ टीप ३ अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न १८९.०५ खंडीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न १ १८९.०५ खंडीत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा) १ १०.४८) खंडीत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा) १ १४६.८८) खंडीत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा) १ १६.८८) खंडीत कार्यचलनातून करानंतर नफा/(तोटा) १ १६.८८)	संपलेली तिमाही तिमाही 39.03.२०२३ 39.19.२०२२ संदर्भ टीप ३ (अलेखापरिक्षित) अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न १८९.०५ ३७७३.९१ खंडीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न १८९.०५ ३७७३.९९ अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न १८९.०५ २९५०.६९ खंडीत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा) १८९.०५ २९५०.६९ खंडीत कार्यचलनातून करपुर्व नफा/(तोटा) १८९.८० २८९२.२० खंडीत कार्यचलनातून करानंतर नफा/(तोटा) १८६.८८ २८९२.२०	संपनेली संपनेली संपनेली संपनेली संपनेली संपनेली तिमाही विमाही वि	संपलेली तिमाही तिमाही तिमाही संविधत तिमाही वर्ष वर्ष अ.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२३ संदर्भ टीप ३ (अलेखापरिक्षित) (पुर्नमुद) संदर्भ टीप ३ (अलेखापरिक्षित) संदर्भ टीप ३ (अलेखापरिक्ष टीप ३ (अलेखापरिक्स

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.piramal.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी सपंलेल्या चालु तिमाही व तिमाहीकरिताचे आकडे (पुर्ननमुद) हे ३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे (पुर्ननमुद्र) आणि ३१ डिसेंबर, २०२२ व ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही अखेरीपर्यंतचे प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे (पुर्ननमुद्र) या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांकः ०५ मे, २०२३ अजय जी. पिरामल

(रु.कोटीत)

ग्राहकांना देण्यात येत श्री कपिलदेव मुनिंद्रदेव एस दोघेई प्रार) वुड्स, गोदरेज सिटी, हेज.1, टॉवर 2डी/804, शेडुंग ट्रोल नाका जवळ, ठोंब्रेवाडी, पोस्ट. टाल नावा जियक, ठाक्स्पाडी, पास्ट. गोयजे, तालुका- पनवेल, महाराष्ट्र, 3. श्रीमती सविता सिंग आणि 4. श्री. राहुल सिंग हे दोघेही आमेर नगर सीजीएस मार्ग, जय भवानी लेन, झा निवास, रूम नं. 22, मुलुंड 400082, शांतताप्रेमी नागरिक आहेत. रवी सिंग हा माझ्या क्लायंट नंबर 1 आणि 4 चा मोठा भाऊ आणि क्र. 2 चा मेहुणा आणि क्र. 3 चा मुलगा आहे आणि निधी सिंग माझ्या क्लायेंट नंबर 1, 2 ची मेहुणी आहे. 4, आणि माझ्या ग्राहक क्रमांक 3 ची सून अनुक्रमे. रवी सिंग आणि निधी सिंग हे अपुक्रम. रेपा । सर्ग आणि निवा स्ति । त्यांच्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहत आणि माझे ग्राहक श्रीमती आराधना सिंग कपिलदेव एस आणि श्री कपिलदेव मुनिंद्रदेव एस हे देखील वेगळे राहत आहत. माझ्या ग्राहकांनी रवी सिंग आणि निधी सिंग यांच्यापासून सर्व सामाजिक आणि कौटंबिक संबंध तोडले ग्रहकांना खोट्या फौजदारी खटल्यात अडकवृन तुरुंगात पाठवण्याची अनेक वेळा धमकी दिली आहे. माझ्या क्लायंटने त्यांच्याषी असलेलू सर्व संबंध संप्वले थाहेत म्हणजे निधी सिंग आणि रवी सिंग कायमचे. माझे ग्राहक मानसिक ुअनुभवत आहेत. भ्विष्यात त्यांनी काही विचित्र पाऊल उचलले तर त्याला ते जबाबदार असतील, माझे ग्राहक नाहीत याची या जाहीर सूचनेतून नोंद घ्यावी

स्वाक्षरी/-विवेक बी जैस्वाल (अधिवक्ता) पत्ताः ऑफिस नं. 13, पहिला मजला, बॉम्बे म्युच्युअल चबर्स, हमाम स्ट्रीट, फोर्ट, मुंबई . 400001. भारती प्रदीप देशमुख व डॉ. प्रदीप गोपिनाथ देशमुख हे अपोलो शॉपिंग सेन्टर को-

गॅपरेंटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता: सर्व्हे क्र.२८९, अपोलो इमारत, आगाशी रोड, तालुका वसई, विरार पश्चिम-४०१३०३, जिल्हा पालघर येथील जागेचे सदस्य आहेत आणि १ल्या मजल्यावरील व्यावसायिक जागा अर्थात सदनिका क्र.१०८. क्षेत्रफळ ५८३ चौ.फ बेल्टअप क्षेत्र, सदनिका क्र.१०५, क्षेत्रफळ ७८३ वौ.फु. बिल्टअप क्षेत्र, सदनिका क्र.१०६, क्षेत्रफळ ६२७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र आणि सदनिका क्र.१०७, क्षेत्रफळ ६१५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र सेच लॅबोरेटरी कक्ष, क्षेत्रफळ ७५ चौ.फु. आणि परिसर क्षेत्रफळ ८५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र आणि बिल्टअप क्षेत्र तसेच ३ऱ्या मजल्यावरील सुमारे अपोलो शॉपिंग सेन्टर को-ऑपरेटिव्ह हौसिंग त्रोसायटी लि.. अपोलो इमारत, आगाशी रोड ालुका वसई, विरार पश्चिम-४०१३०३, जिल्हा पालघर (यापुढे सदर मालमत्ता) येथील जागेकरिता त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र क्र.०७)५, ०६, ०४४ व ०२६ हस्तांतर केले होते**,** यांचे कोणतेही इच्छापत्र न बनवता) अनुक्रमे ४.१२.२०२० व ०८.१२.२०२२ रोजी निधन डॉ. प्रदीप गोपिनाथ देशमुख यांचे पश्चात त्यांचा मलगा श्री. सिद्धार्थ प्रदीप देशमख व त्यांची पुलगी श्रीमती गौरी सन्नीत शिवेशवरकर ऊर्फ

श्री. सिद्धार्थ प्रदीप देशमुख व श्रीमती गौरी

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल कामकाजाच्या दिवशी दु.२.३० ते सायं.५.३० पर्यंत उपलब्ध आहेत.

अपोलो शॉपिंग सेन्टर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.च्या वतीने व करिता

यशवंत नाट्य मंदिरा समोर. माटंगा पश्चिम. मुंबई-४०००१६. मोबा :: ९८२०२२९१७१ दिनांक: ०७.०५.२०२३